

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, दक्षिण कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी या मंडळाच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराठे सावंतवाडी या विभागाच्या तिल्लारी मुख्य धरण उपविभाग, तिल्लारीनगर या उपविभागातील नियत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र.मुदवा २०२५/प्र.क्र.३१/जवि

नवीन प्रशासन इमारत, ६ वा मजला,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : ०८.०४.२०२५

संदर्भ : १) शासन निर्णय क्रमांक : मुदवा २०२४/प्र.क्र.२१/जवि, दि. ०७.०९.२०२४

२) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांचे पत्र

क्र.मुअ/जसंविकोप्र/आ.५(१)/५७४/सन २०२५, दि. ०५.०२.२०२५

३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पदनि- २०१६/ प्र.क्र.८/ १६/ आ.पु.क.,
दि. ०३.०३.२०२५

शासन निर्णय :

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी या मंडळाच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराठे सावंतवाडी या विभागाच्या तिल्लारी मुख्य धरण उपविभाग, तिल्लारीनगर उपविभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १८ व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ०१ पदास दि.०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मंजूरी देत आहे. (तपशील सोबतच्या प्रपत्रात दिलेला आहे.)

२. या पदांवर होणारा आस्थापनेचा खर्च “आय-३, लेखाशिर्ष २८०१ वीज, ०१ जलविद्युत निर्मिती, ००१ संचालन व प्रशासन, (०५) तिल्लारी जलविद्युत प्रकल्प, (०५) (०१) अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळ, ओरोस, सिंधुदुर्गनगरी (अनिवार्य) (२८०१ २२०३) ” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व त्याखाली मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. पदनि- २०१६/ प्र.क्र.८/ १६/ आ.पु.क., दि. ०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४०८१३२०४७६७२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अजित पां.शिंदे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

सोबत:- विवरणपत्र.

प्रत विवरणपत्रासह अग्रेषित:

१. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई/ नागपूर.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई/ नागपूर.
३. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
४. अवर सचिव (आ.पु.क), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई.

यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चूकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/ अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

६. अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी (५ प्रती).
७. अधीक्षक अभियंता, प्रकल्प तयारी व व्यवस्थापन कक्ष, जलसंपदा विभाग, पुणे
८. कार्यकारी अभियंता, अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराटे सावंतवाडी
९. कार्यासन, अर्थ १/२, आ (पुनर्रचना), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. जलविद्युत कार्यासन संग्रहार्थ

शासन निर्णय क्रमांक : मुदवा २०२५/प्र.क्र.३१/ज.वि., दि.०८.०४.२०२५ चे

विवरण पत्र-१

(दि.०१.०३.२०२५ ते दि. ३१.०८.२०२५ पर्यंत पदांना मुदतवाढ)

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	पदांचे नांव	पदांची संख्या
१	तिल्लारी मुख्य धरण उपविभाग, तिल्लारीनगर.	उपविभागीय अधिकारी /अभियंता	१
		क.अ./शा.अ./स.अ.श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		वरिष्ठ लिपिक	१
		कनिष्ठ लिपिक	२
		टंकलेखक	१
		अनुरेखक /आरेखक श्रे-३	१
		वाहनचालक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
		एकूण	१८

शासन निर्णय क्रमांक : मुदवा - २०२५/प्र.क्र.३१/ज.वि., दि. ०८.०४.२०२५ चे

विवरणपत्र-२

तिल्लारी मुख्य धरण उपविभाग, तिल्लारीनगर.

(दि.०१.०३.२०२५ ते दि. ३१.०८.२०२५ पर्यंत पदांना मुदतवाढ)

अ.क्र.	कर्मचार्याचे नांव	पदनाम	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	श्री.रामचंद्र केदारी पाटील	मजूर	दि. ३१/०५/२०२६
	एकूण	०१	

(अजित पां.शिंदे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन